

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (जागतिक बँक अर्थसहाय्यित)
कृषि उत्पन्न बाजार आधुनिकीकरण अंतर्गत विकास कामे
-मार्गदर्शक सूचना -
(मूळ इंग्रजी तर्जुमा अधिकृत आहे)

उद्देश -


महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (जागतिक बँक अर्थसहाय्यित) अंतर्गत राज्यातील निवडक कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण संबंधित विकास कामे हाती घेण्यात येत आहेत. या बाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे असून सर्व संबंधित अधिकारी /कर्मचारी यांनी संबंधित बाजार समितींचे अधिकारी / कर्मचारी, विकास आराखडा (FPP) यासाठी नेमलेले सेवापुरवठादार (SP), बांधकामे करणारे कंत्राटदार, बाजार क्षेत्र अभियंता (MFES), पर्यावरण व सामाजिक तज्ञ आणि MACP प्रकल्पातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या सूचनांची योग्य दखल घ्यावी आणि प्रकल्पाच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कामात कोणतीही कसूर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- संदर्भ -** (i) प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP)
(ii) संपादन मार्गदर्शिका (PM)
(iii) वित्तीय व्यवस्थापन मार्गदर्शिका (FM)

संपर्क -

नोडल अधिकारी,
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन),
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प,
गुलटेकडी, पुणे - ४११००३७.
दूरध्वनी क्रमांक - ०२०-२४२७०३१५/१६, फॅक्स नं. - ०२०-२४२७०३१५,
ई-मेल- macp२००९@ymail.com, संकेतस्थळ - www.macp.gov.in.

उप प्रकल्प अंमलबजावणी आवर्त चक्र



बाजार समिती निवडीचे निकष -

बाजार समिती समितीकडून सादर करण्यात येणारी प्रकल्प संकल्पना टिपणी (PCN) ची छाननी खालील मुद्द्यांवर करण्यात येईल.

अ) संस्थात्मक निकष -

- विकास कामांसाठी बाजार समितीकडे स्वतःची अगर किमान ३० वर्षे लीज तत्वावर घेतलेली निर्बंध (Clear Title) जागा असावी.
- बाजार समितीकडे पूर्ण वेळ नियुक्त केलेला सचिव असावा.
- गेल्या ५ वर्षांमध्ये बाजार समितीकडे नक्त वाढावा असावा.
- बाजार समितीकडे कोणताही थकित कर्ज नसावीत.
- बाजार समितीचे गेल्या ३ वर्षांचे लेखापरिक्षण पूर्ण झालेले असावे आणि लेखापरिक्षण अहवालात कोणतेही गंभीर दोष नसावेत.
- बाजार समितीची आदर्श उपविधी मध्ये समाविष्ट केलेल्या सुधारणांचा अंगिकार करण्याची सहमती आवश्यक आहे.
- बाजार समितीकडे सादर प्रकल्पाचे उभारणीसाठी ठेव अथवा कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध आहे.
- उपरोक्त संस्थात्मक निकषान्वये पात्र ठरणा-या बाजार समित्यां पुढील छाननी टप्प्यावर (आर्थिक निकषांप्रमाणे) पडताळणी करण्यासाठी पात्र होतील.

ब) आर्थिक निकष - (गत ५ वर्षांची सरासरी)

- | | | |
|---|---|----------|
| ● सरासरी वार्षिक सेस उत्पन्न (रु. २० लाख व त्यावरील) | - | ०.३३ गुण |
| ● सरासरी वार्षिक शेतमाल आवक (३०,००० मेट्रिक टन व त्यावरील) | - | ०.३३ गुण |
| ● सरासरी वार्षिक आवक वाढता कल (Positive growth) | - | ०.३४ गुण |

बाजार समितीचे जिल्हानिहाय सर्वोच्च सेस उत्पन्न, शेतमाल आवक आणि वाढता कल असणा-या बाजार समिती यांना अनुक्रमे ०.३३, ०.३३ व ०.३४ गुण प्रदान केले जातील. उर्वरीत बाजार समित्यांना घटत्या प्रमाणात उपरोक्त निकषांसाठी गुण देण्यात येतील. त्यानुसार जिल्हानिहाय बाजार समित्यांचा गुणानुक्रम निश्चित करण्यात येईल.

प्रकल्प संकल्पना टिपणी शिफारस -

बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या प्रकल्प संकल्पना टिपणी (PCN) ची छाननी व शिफारस करण्याकरिता मा. प्रकल्प संचालक (MACP) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. समितीचे अन्य सदस्य मुख्य वित्त नियंत्रक, कृषि पणन समन्वयक, कार्यकारी संचालक (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ) तथा प्रमुख प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) असे असून नोडल अधिकारी (कृषि पणन) हे सदस्य सचिव राहतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ८ पेक्षा जास्त नाही अशा प्रकारे बाजार समित्यांची निवड उपरोक्त समिती करेल. निवड करण्यात आलेल्या बाजार समितीस प्रकल्पाबरोबर सामंजस्य करार (MOU) विहित नमुन्यामध्ये करणे आवश्यक आहे. या मध्ये प्रामुख्याने बाजार सुधारणा (मार्केटींग रिफॉर्मस) स्वीकारण्या संबंधी बाजार समितीच्या सहमतीचा समावेश आहे.

नियोजित कामांचा आराखडा

विस्तृत प्रकल्प अहवाल (Full Project Proposal FPP) तयार करणे करिता प्रकल्पामार्फत सेवापुरवठादार (Service Provider SP) ची नेमणूक करण्यात येईल. प्रकल्पांतर्गत (in house) तयार करावयाच्या FPP साठी बाजार क्षेत्र अभियंता (Market Field Engineer MFE) सादर विस्तृत अहवालाबाबत पुढील कार्यवाही करतील. या विकास कामासंदर्भात महत्वाचा टप्पा असलेला FPP जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात येईल. बाजार समितीच्या आधुनिकीकरण उपप्रकल्पाचा संपूर्ण प्रकल्प अहवाल (Full Project Proposal FPP) व सुसाध्यता (Feasibility) अहवाल तयार करण्यासाठी सेवापुरवठादार (Service Provider) अथवा बाजार क्षेत्र अभियंता (MFE) यांची MACP प्रकल्पामार्फत नेमणूक करण्यात येईल. या संदर्भात WB Guideline च्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व संबंधित SP आणि MFE यांना देण्यात आलेले आहेत.

FPP छाननी आणि मान्यता

या संदर्भात प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) (PIU-AM) यांचे स्तरावरील छाननी समिती वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे सादर करण्यात आलेल्या FPP ची (विस्तृत प्रकल्प अहवाल) छाननी करतील आणि जागतिक बँक व प्रकल्पाच्या सूचना व मार्गदर्शक तत्वे यांनुसार तयार करण्यात आलेल्या FPP स मान्यता देण्याबाबत विचार विनिमय करेल. FPP छाननी समितीमार्फत मान्यता देण्यात आलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित बाजार समितीस सूचित करण्यात येईल. FPP मान्यता आदेशामध्ये पुढील तपशील समाविष्ट राहतील.

- मूलभूत व उत्पादक सुविधा उभारणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक.
- प्रस्तावित बांधकामांचा जागेचा आराखडा (Layout) आणि बांधकामे तांत्रिक तपशील (design).
- बांधकाम गुणवत्ता विषयक मार्गदर्शक सूचना.
- पर्यावरण आणि सामाजिक व्यवस्थापन आकृतिबंधक (ESMF)
- अनुदान अर्ज (claims) सादर करण्याची कार्यपध्दती.
- दफ्तर ठेवणे, अहवाल सादर करणे, MIS इ. बाबत बाजार समितीच्या जबाबदाऱ्या.
- कालबद्ध कार्यक्रम आणि देयक सादर करण्याचे टप्पे (Payment Milestone)

नियोजित कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करणे (Procurement)

FPP आणि Estimates यांना प्रकल्पाची मान्यता प्राप्त करून घेतल्यानंतर संबंधित बाजार समिती बिड सादर करण्यासाठी संभाव्य बिडर्सना आमंत्रित करेल. बाजार समितीस जाहिरातीद्वारे बिड (BID) मागवून “MACP संपादन मार्गदर्शक सूचना” प्रमाणे पात्र बिडरची (BIDDER) निवड करून, त्यांच्या बरोबर आवश्यक विहित करारपत्र करता येईल. जाहिरातीसाठी जास्तीत जास्त प्रसिध्दी मिळण्याच्या दृष्टीने पातळीवरील वृत्तपत्रे (१ इंग्रजी व १ मराठी) तसेच स्थानिक मोठ्या खर्चाची वृत्तपत्रे यांची याकरिता निवड केली जाईल. उपरोक्त बिड आमंत्रित करणे, बिड पडताळणी अहवाल तयार करून PIU-AM ला मान्यतेस सादर करावे आणि त्या मान्यतेनुसार अंतिम केलेल्या बिडर यांच्याशी करार करणे व कार्यादेश देणे, या सर्व बाबींसाठी बाजार समितीसाठी FPP तयार करण्यासाठी नेमलेले SP / MFE बाजार समितीस सहाय्य करेल.

बिड पडताळणी अहवाल (Bid Evaluation Report)

बाजार समिती उपरोक्त बिड पडताळणी अहवाल PIU-AM यांना सादर करेल. PIU-AM यांच्या पडताळणी समितीच्या छाननीप्रमाणे प्रकल्पामार्फत मान्यता देण्यात येईल व पुढील कार्यवाहीस संबंधित बाजार समितीस सूचना देण्यात येईल.

कार्यादेश देणे व बांधकामाची देखरेख करणे आणि कंत्राटदारांची देयके अदा करणे

PIU-AM यांच्या मान्यतेप्रमाणे संबंधित बाजार समिती बिडरला कार्यादेश देईल आणि Performance Security संदर्भात विहित पूर्तता करून घेऊन, बाजार समिती व बिडर यांच्यामध्ये आवश्यक ते करार करार करण्यात येतील. सदर कराराची प्रत MACP प्रकल्पास सादर करण्यात येईल. बाजार समितीने MSAMB पॅनेल वरील योग्य त्या आर्किटेक्ट यांची नेमणूक करावी आणि त्यांना बांधकामांवर देखरेख ठेवणे, रनिंग बिल तयार करणे, बांधकाम गुणवत्ता आदि संबंधी रेकॉर्ड ठेवणे, पर्यावरण व सामाजिक व्यवस्थापन आकृतिबंध (ESMF) संबंधात बाजार समितीला सहाय्य करण्याकरिता वरील अनुसार नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या कामावर देखरेख ठेवणे आणि RA Bills तयार करण्याची जबाबदारी देण्यात यावी.

बाजार समिती-विकास आधुनिकीकरण (MMIP) बांधकामे पूर्ण करणे -

प्रकल्पाने FPP स मान्यता दिल्यानुसार सदर आदर्शातील अटी व शर्तीचे पालन करून बाजार समिती कंत्राटदारांमार्फत विकास कामांतर्गत नेमण्यात आलेली बांधकामे पूर्ण करेल. MSAMB पॅनेलवरील आर्किटेक्ट फर्म / आर्किटेक्ट यांची नेमणूक बाजार समितीस स्वतंत्रपणे करता येईल व त्यांचे सेवा शुल्क बाजार समितीने अदा करावयाचे आहे.

अनुदान अर्ज सादरीकरण व पडताळणी -

बाजार समिती प्रकल्प अनुदान अर्ज PIU-AM यांच्याकडे सादर करेल. प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचना आणि FPP मान्यतेच्या आदेशानुसार बाजार समित्यांनी विकास बांधकामे करणे अपेक्षित आहे. बाजार समितीने नेमावयाचे कंत्राटदार आणि सेवापुरवठादार MACP प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच नेमणे अपेक्षित आहे. अन्यथा बाजार समिती अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. प्रकल्पाने विहित केलेल्या गुणवत्ता राखण्याविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास कसूर केली आहे असे निदर्शनास आल्यास संबंधित बाजार समिती अनुदान मिळण्यास पात्र राहणार नाही.

प्रकल्पामार्फत क्षेत्रभेटीद्वारे अर्जामध्ये सादर केलेल्या तपशीलाची पडताळणी करण्यात येईल आणि योग्यतेबाबत शिफारस करण्यात येईल. प्रकल्पामार्फत सदर तपासणी पथकामध्ये समावीष्ट अधिकारी - १) सिव्हील इंजिनियर स्पेशालिस्ट, PIU-AM, २) प्रभारी अधिकारी (बाजार समिती), PIU-AM, ३) तांत्रिक अधिकारी, PIU-AM, ४) पर्यावरण सामाजिक विशेषज्ञ, PIU-AM, ५) लेखाधिकारी, PIU-AM.

बाजार समितीने विहित केलेल्या नमून्यात पुढील आवश्यक जोडपत्रांसह अनुदानासाठी अर्ज करावा.

- बाजार समितीच्या ठरावाची प्रत
- कंत्राटदारांच्या कार्यदेशाचे प्रत
- एम बी रेकॉर्डची प्रत
- बांधकाम संबंधित छायाचित्रे
- पर्यावरण व सामाजिक व्यवस्थापन संबंधित पूर्तता प्रमाणपत्राची प्रत.
- मुदतवाढ आदेशाचे (असल्यास) प्रत
- यापूर्वी अदायगी केलेल्या RA बिलाचा तपशील
- कमी जादा कामाचे (Excess-Saving Statement) तपशील,
- फरकाचे (Variation Statement) तपशील.

दोन टप्प्यामध्ये (Two Tranches) अनुदान वितरण

उपरोक्त मान्यतेनुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) कडून दोन टप्प्यामध्ये (Two Tranches) अनुदान वितरण करण्यात येईल.

- प्रथम अनुदान हप्ता - एकूण बांधकामांचे मूल्याच्या ५०% मूल्याचे काम पूर्ण झालेनंतर संबंधित बाजार समिती अनुदानाच्या प्रथम हप्ता, म्हणजे ३०% अनुदान रक्कम, साठी अर्ज करण्यास पात्र राहिल.
- द्वितीय अनुदान हप्ता - त्याच प्रमाणे संपूर्ण बांधकामे (१००%) पूर्ण झाल्यानंतर बाजार समिती अनुदानाच्या उर्वरित हप्त्यास, म्हणजे ७०% अनुदान रक्कम, साठी अर्ज करण्यास पात्र राहिल.

अनुदान रक्कम निर्धारण करणे -

अ) बेसिक (मूलभूत) सुविधा -

- वर्ग अ, ब व क बाजार समिती - एकूण बिड मूल्याच्या ५०% रक्कम अथवा रु. ६०.०० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

ब) प्रॉडक्टिव्ह (उत्पादक) सुविधा -

- वर्ग अ बाजार समिती - एकूण बिड मूल्याच्या २५% रक्कम अथवा रु. १३२.५० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
- वर्ग ब बाजार समिती - एकूण बिड मूल्याच्या २५% रक्कम अथवा रु. ९०.०० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
- वर्ग क बाजार समिती - एकूण बिड मूल्याच्या २५% रक्कम अथवा रु. ४०.०० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.

टीप - तसेच बेसिक सुविधांसाठी रु. १२०.०० लाख पेक्षा अधिक अंदाजपत्रक असल्यास रु. १२०.०० लाख वरील अतिरिक्त रक्कम २५% अनुदानासच पात्र राहिल.

क) जनावरांचे बाजार (LSM) -

- एकूण बिड मूल्याच्या १००% अनुदानास पात्र, तथापि अनुदानाची कमाल मर्यादा रु. १०० लाख राहिल.

ड) लहान जनावरे बाजार (SRM) -

- एकूण बिड मूल्याच्या १००% अनुदानास पात्र, अनुदानाची कमाल मर्यादा रु. ६० लाख राहिल.

लेखा परिक्षण

प्रकल्पांतर्गत घेतलेल्या विकास कामांचे संदर्भातील सर्व हिशेब बाजार समितीने काळजीपूर्वक ठेऊन प्रकल्पाच्या अधिका-यांना वेळोवेळी सादर करावेत. अनिवार्य असून दुस-या टप्प्याचे अनुदान वितरित करण्यापूर्वी बाजार समितीने संपूर्ण कामाची देयके अदा केलेली आहेत याची व कंत्राटदाराने बांधकाम गुणवत्तेबाबत तांत्रिक सुयोग्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे याची पडताळणी करण्यात येईल. तसेच, अनुदान वितरित करण्यापूर्वी बाजार समितीच्या प्रकल्पसंबंधित दफ्तराचे प्रकल्पाने नेमलेल्या लेखापरिक्षकांमार्फत लेखापरिक्षण झाल्याबाबत खातरजमा करून घेण्यात येणार आहे. लेखापरिक्षण प्रकल्प खर्चा संबंधी आवश्यक दफ्तरांचे लेखापरिक्षण प्रकल्पाचे अंतर्गत लेखा परिक्षक (Internal Auditor) आणि बाह्य लेखापरिक्षक (External Auditor) यांच्या मार्फत नियमितपणे करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

जोडपत्र - बाजार समिती विकास आराखडा (MMIP) अंमलबजावणी कार्यपद्धती

लघु-रूपे व व्याख्या -

- प्र. स. क. - प्रकल्प समन्वय कक्ष
- प्र. अं. क. (कृ. प.) - प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन)
- कृ. उ. बा. स. - कृषि उत्पन्न बाजार समिती
- बाजार सुविधा उपभोक्ते - शेतकरी, व्यापारी, हमात, मापाडे, इ.

अ. क्र.	परामर्शनाम	संस्थापित अंमलबजावणी घटक व जबाबदारी (संस्था जबाबदारी घटक अधिस्थित केवले आहत.)			
		प्र. स. क.	प्र. अं. क. (कृ. प.) / पणन संचालनालय	कृ. उ. बा. स.	बाजार सुविधा उपभोक्ते (शे. / व्याप.)
1	बाजार समिती विकास आराखडा (MMIP) तयार करण्यासाठी सेवापुरवठादार नेमणे - (कार्यकक्षा - TOR, प्रस्ताव मागणी व स्वीकृती - RFP, मूल्यमापन व SP निश्चिती, करार करणे),	-	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन)	-	-
2	बाजार समिती विकास आराखडा तयार करण्यासाठी जाणीव-जागृती प्रशिक्षण देणे - (पणन संचालनालय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक स. सं., तालुका सहा. / उपनिबंधक स. सं., कृ. उ. बा. स. यांचे अभियंता आणि रचनाकार यांच्यासाठी)	-	सेवापुरवठादार / प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन)	-	-
3	बाजार समिती विकास आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या सेवापुरवठादार यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे	-	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) / बाजार क्षेत्र अभियंता (MFE)	कृ. उ. बा. स. अभियंता	-

क्र. सं.	सामंजस	समन्वित अंमलबजावणी कक्ष या जबाबदारि (परामर्श जबाबदारि कक्ष / शिबिराथल कक्षाया अस्तित्)			बाजार सुविधा उपभोक्ते (शे / व्या.)
		ए. स. क.	प्रकल्प कक्ष / पणन पोवाहनालय	क. उ. बा. स.	
4	प्रकल्पासंबंधी कृ. उ. बा. स. कार्यक्षेत्रामध्ये जाणीव-जागृती करणे	-	सेवापुरवठादार / प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) जिल्हा उपनिबंधक स. सं., तालुका सहा. / उपनिबंधक स. सं.	कृ. उ. बा. स.	बाजार सुविधा उपभोक्ते - शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडे, इ. यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता माहिती पुरविणे. (PRA)
5	विकास कामे घेण्यासाठी कृ. उ. बा. स. चे मूल्यमापन करणे व आवश्यक उपाय योजना.	-	सेवापुरवठादार / जिल्हा उपनिबंधक स. सं., तालुका सहा. / उपनिबंधक स. सं.	-	-
6	कृ. उ. बा. स. व प्रकल्प समन्वय कक्ष यांचेतील सामंजस्य करार MoU पूर्ण करणे.	<u>प्रकल्प</u> <u>समन्वय</u> <u>कक्ष</u>	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) / जिल्हा उपनिबंधक स. सं. / तालुका सहा. / उपनिबंधक स. सं. / सेवापुरवठादार	कृ. उ. बा. स.	-

क्र. सं.	कार्यवाही	संबंधित अंमलबजावणी घटक व जबाबदारी (प्रमुख जबाबदारी घटक अधोखाल केलेले आहेत.)			
		क्र. सं.	क्र. सं. क. / पणन जबाबदार	क्र. सं. बा. स.	बाजार सुविधा उपभोक्ते (शे. / व्या.)
7	कृ. उ. बा. स. आधुनिकीकरण व सुधारणा योजना MMIP तयार करणे.	-	सेवापुरवठादार / प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) / बाजार क्षेत्र अभियंता (MFE)	कृ. उ. बा. स. अभियंता	बाजार सुविधा उपभोक्ते - शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडे, इ. यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता माहिती पुरविणे. (PRA)
8	बाजार सुविधा उपभोक्ते यांनी कृ. उ. बा. स. आधुनिकीकरण व सुधारणा योजना MMIP यास सहमती प्रदान करणे - बाजार समितीने आवश्यक बैठक आयोजित करणे व सहमतीदर्शक ठराव पारित करणे.	-	सेवापुरवठादार / बाजार क्षेत्र अभियंता (MFE) (प्रकल्पामार्फत घेतलेल्या in-house कामांचे बाबत)	कृ. उ. बा. स.	बाजार सुविधा उपभोक्ते यांनी सहमतीदर्शक ठराव पारित करणे.
9	कृ. उ. बा. स. यांनी आवश्यक निधीची उभारणी करणे.	-	-	कृ. उ. बा. स.	-
10	विकास बांधकामे करण्यासाठी संभाव्य कंत्राटदारांकडून प्रकल्प मार्गदर्शक सूचनांनुसार बिड्स (टेंडर्स) आमंत्रित करणे, त्यांचा स्वीकार व मूल्यांकन करणे, मूल्यांकन अहवाल प्रकल्प कार्यालयास सादर करून त्यास अंतिम मान्यता प्राप्त करून घेणे.	-	सेवापुरवठादार / बाजार क्षेत्र अभियंता (MFE) (प्रकल्पामार्फत घेतलेल्या in-house कामांचे बाबत)	कृ. उ. बा. स.	-
11	कंत्राटदारांना कार्यदेश (Letter of Acceptance & Commencement of Work) देणे.	-	-	कृ. उ. बा. स.	-

क्र. सं.	कार्यवृत्त	संबंधित अंमलबजावणी प्रकल्प व जबाबदारी (पणजी अंमलबजावणी प्रकल्प अधीरक्षक केंद्राचे आदेश (१))			
		प्रकल्प क्र.	प्र. अ. क्र. / उपग्रह संस्थापक केंद्र	प्रकल्प क्र. / उपग्रह संस्थापक केंद्र	बाजार / सुविधा उपभोक्ता (शि. / व्या.)
12	कंत्राटदारांना नेमून दिलेली कामे सविस्तर प्रकल्प अहवाल (FPP) अनुसार पार पाडण्यात येत आहेत किंवा कसे यासंबंधाने नियमितपणे देखरेख ठेवणे, यासाठी पणन मंडळाच्या पॅनेलवरील रचनाकार (Architect) यांची नेमणूक करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अभियंता / रचनाकार (Architect)	-
13	विकास बांधकामांची मोजमापे (MB Record) प्रमाणित करणे / बांधकाम कार्यपूर्वता (Work Completion) प्रमाणित करणे. MACP प्रकल्पास नियमित प्रकल्प प्रगती अहवाल सादर करणे (MIS).	-	-	कृ. उ. बा. स. सचिव / कंत्राटदार / कृ. उ. बा. स. अभियंता / रचनाकार	-
14	देयके अदा करण्यासंबंधी शिफारस करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अध्यक्ष व सचिव	-
15	संबंधित कंत्राटदारांना अंतरिम व देयके अदा करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अध्यक्ष व सचिव	-
16	प्रथम हसा अनुदान - 30 टक्के अनुदान प्रस्ताव MACP प्रकल्पास सादर करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अध्यक्ष व सचिव	-
17	स्थळ भेटीद्वारे MMIP कामांची पाहणी व अनुदान प्रस्तावाची (प्रथम हसा) पडताळणी करणे. समितीच्या शिफारशीनुसार अनुदान वितरण करणे.	-	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) / बाजार क्षेत्र अभियंता (MFE)	कृ. उ. बा. स. सचिव / कंत्राटदार / कृ. उ. बा. स. अभियंता / रचनाकार	-
18	संबंधित कंत्राटदारांना अंतिम देयके अदा करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अध्यक्ष व सचिव	-

अ. क्र.	कामकारा	संस्थित अंमलबजावणी घटक व जबाबदारी (प्रमुख जबाबदारी घटक अधोस्थित केलेले आहेत)			बाजार सुविधा उपभोक्ते (शे. / व्या.)
		प्र. सं. क्र.	प्र. अ. क्र. / पणना संचालनालय	कृ. उ. बा. स.	
19	दुसरा व अंतिम हसा अनुदान उर्वरित देय असलेले अनुदानसंबंधी प्रस्ताव MACP प्रकल्पास सादर करणे.	-	-	कृ. उ. बा. स. अध्यक्ष व सचिव	-
20	स्थळ भेटीद्वारे MMIP कामांची पाहणी व अनुदान प्रस्तावाची (दुसरा हसा) पडताळणी करणे. समितीच्या शिफारशीनुसार अनुदान वितरण करणे.	-	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणना) / बाजार क्षेत्र अभियंता (MFE)	कृ. उ. बा. स. सचिव / कंत्राटदार / कृ. उ. बा. स. अभियंता / रचनाकार	-
21	अंमलबजावणी पश्चात सनियंत्रण व मूल्यमापन पाहणी करणे व अहवाल संकलन करणे.				बाजार सुविधा उपभोक्ते (M&E विषय-तज्ञ यांच्या सहाय्याने)

जोडपत्र - कृषि उत्पन्न बाजार समितीने अनुदानासाठी प्रकल्पाकडे करावयाच्या अर्जाचा नमुना -

(बाजार समितीच्या लेटर हेड वर)

प्रति,

नोडल ऑफिसर,

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन)

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प, पुणे 411037.

विषय - प्रकल्पांतर्गत घेतलेल्या विकास कामांसाठी अनुदान मिळण्याबाबत अर्ज -

प्रथम अनुदान हसा / द्वितीय अनुदान हसा (कृ. लागू नसेल ते खोडावे)

संदर्भ - विस्तृत प्रकल्प अहवाल (FPP) मंजूरी आदेश क्र. -----, दि. -----.

महोदय,

वरील विषयास अनुसरून सादर करण्यात येते की, ----- कृषि उत्पन्न बाजार समिती, -----, ता. -----, जि. ----- यांना वरील संदर्भानुसार मंजूर करण्यात आलेल्या विस्तृत प्रकल्प अहवाल (FPP) संबंधित बांधकामे 50% / 100% (कृ. लागू नसेल ते खोडावे) पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यानुसार उपरोक्त बाजार समिती प्रथम अनुदान हसा / द्वितीय अनुदान हसा (कृ. लागू नसेल ते खोडावे) साठी पात्र असून, या पत्राद्वारे प्रकल्पाकडे अनुदान विनंती-अर्ज खालील कागदपत्रांसह सादर करण्यात येत आहे. तरी कृपया मंजूरी मिळावी.

1. विस्तृत प्रकल्प अहवाल (FPP) संबंधित बांधकामे 50% / 100% (कृ. लागू नसेल ते खोडावे) पूर्ण करण्यात आलेली आहेत या संबंधीचे प्रमाणपत्र व ठराव (प्रत).
2. कंत्राटदारांना देण्यात आलेले कार्यादेश (प्रत).
3. मोजमाप रेकॉर्ड (MB Record) (प्रत).
4. बांधकाम संबंधित छायाचित्रे (प्रत).
5. पर्यावरण - सामाजिक व्यवस्थापन उपाययोजनांबाबत पूर्तता अहवाल (प्रत).
6. मुदतवाढ आदेश (लागू असल्यास) (प्रत).
7. अदा करण्यात आलेली धावती देयके (RA Bills) (प्रत).
8. जादा कामे - बचत (excess-saving) संबंधित विवरणपत्र (प्रत).
9. अतिरिक्त बाबींचे (variations) तपशील (कारणांसह) (प्रत).

आपला विश्वासू,

अध्यक्ष

सचिव

----- कृषि उत्पन्न बाजार समिती, -----,
ता. -----, जि. -----

प्रथम अनुदान हसा / द्वितीय अनुदान हसा अनुदान वितरण संबंधित पडताळणी पत्रक (Checklist)

(अनुदान प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे) -

1.	बाजार समिती नांव व पत्ता		
2	बाजार आचाराचे नांव व पत्ता		
3	कामाचे नांव व वर्णन		
4	बाजार समितीचा मास्टर प्लॅन नुसार आराखडा तयार केलेला आहे काय? (होय / नाही). नसल्यास, कोणते बदल समाविष्ट केलेले आहेत?	होय	नाही
4 (अ)	वरील बाबत कारण मिमांसा द्यावी.		
5	मंजूर बिड मूल्य (रु. लाख)		
6.	कंत्राटदारांचे नांव व पत्ता		
7.	कामे प्रारंभ केल्याचा दिनांक		
8	कार्यादेशानुसार कामाची मुदत		
9	खर्च (अद्ययावत) (रक्कम रुपये)	धावते देयक R.A. Bill No 1.- रु. धावते देयक R.A. Bill No 2.- रु. धावते देयक R.A. Bill No 3.- रु. धावते देयक R.A. Bill No 4.- रु. <hr/> एकूण रक्कम - रु. .	
10	मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत (PWD Lab or Engineering College) बांधकाम साहित्यांचे परिक्षण करून त्यांचे परिक्षण अहवाल प्राप्त करून घेतलेले आहेत काय? (होय / नाही).	होय	नाही
11	बांधकाम साहित्यांचे परिक्षण अहवाल निकषानुसार स्वीकृत करण्यास पात्र आहेत काय? कृ. बांधकाम साहित्यांचे परिक्षण यादी दर्शवावी - 1) कॉन्क्रीट ब्लॉक ----- 2) रि-इन्फोर्समेंट (Reinforcement) -----		
12	अतिरिक्त बाबींचा तपशील द्यावा. यास रचनाकार (Architect) यांनी मान्यता देलेली आहे काय? अतिरिक्त बाबींविषयी कारण मिमांसा दर्शवावी.		

13	प्रमाण (quantities) मध्ये अतिरिक्त बाबी तपशील यावा. अतिरिक्त बाबींविषयी कारण मिमांसा दर्शवावी.		
14	बांधकामांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत तपशील सादर करावा.		
15	बांधकाम मोजमाप नोंदवह्या (MB Record Books) योग्य रित्या नोंदविल्या असल्याबाबतचे स्पष्ट अभिप्राय नमूद करावेत.		
16	उभारलेल्या वास्तुंची मोजमापे मंजूर आराखड्याप्रमाणे (FPP) असल्याबाबतचे स्पष्ट अभिप्राय नमूद करावेत.		
17	जादा कामे - बचत (excess-saving) संबंधित तपशील नमूद करावेत.		
18	बांधकाम मोजमाप नोंदवह्या (MB Record Books) पडताळणी (Measurements Check)		

प्रपत्र -अ

- आर्किटेक्ट यांचा दाखला -

प्रमाणित करण्यात येते की कृषि उत्पन्न बाजार समिती, ----- जि. ----- यांचे मुख्य बाजार आवार उपबाजार, ----- मधील ----- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाअंतर्गत चालु असलेले बांधकाम माझ्या देखरेखखाली चालु असून सदरचे काम सक्षम अधिका-याने मंजुर केलेल्या प्लॅन व एस्टिमेट तसेच स्पेसिफिकेशननुसारच चालु आहे. आतापर्यंत झालेले बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य मजुर व मंजुर निविदेमधील सर्वसाधारण व सविस्तर स्पेसिफिकेशननुसारच समाधानपूर्वक झालेले आहे. झालेले बांधकाम हे स्ट्रक्चरलदृष्ट्या पक्के व सुरक्षित आहे. तसेच बांधकामावरील आतापर्यंत झालेले सर्व खर्च हा मंजुर एस्टिमेट व झालेल्या बांधकामाच्या मोजमापानुसारच झालेला आहे.

आर्किटेक्ट -----

कृषि उत्पन्न बाजार समिती, -----

जि. -----

Annexure - A

Certificate of Architect

This is to certify that the construction work of Agriculture Produce Market Committee, Dist - under Maharashtra Agricultural Competitiveness Project is executed under my Supervision. The work executed is as per sanction plan, standard specifications and is in compliance with the quality norms of the IS specifications. The material used for construction work is as per IS specifications. The payments made is as per approved Schedule B rates.

Architect -----

Agriculture Produce Market Committee -----

Dist -----

Annexure "B"

Statement showing the excess & saving Amount

Sr. No.	Description	Quantity as per Sanctioned Tender	Executed Quantity	Rate	Amount as per sanction Tender	Amount as per work done	Excess	Saving	Reason of Excess & Saving
1	2	3	4	5	6= (3x5)	7=(4x5)	8	9	10
Total									

Architect Secretary Chairman
 Agriculture Produce Market Committee -----
 Tal. -----, Dist. -----